Person Share Warster Books of the Company will remain closed from Thursday, 15" September, 2016 to Thursday, 22" September, 2016 (Both days inclusive) for the purpose of 24" Annual General Meeting of the Company.

For Swarnsarita Gems Limited Mahendra M. Chordia Mahendra M. Chordia Managing Director (DIN: 00175686)

nee Press mornal



GAMMON INDIA LIN

CIN: L74999MH1922PLC000997
Registered Office: 'Gammon House', Veer Savarkar Marg,
Prabhadevi, Mumbal - 400 025.
Tel No: 91-22-6115 3000, Fax No: 91-22-2430 0221
Email: investors@gammonindia.com | Website: www.gammonindia.com

NOTICE is hereby given that the 94th Annual General Meeting (AGM) of Gammon India Limited will be held on Wednesday, 21st September, 2016 at 3.30 p.m. at Textiles Committee, P. Balu Road, Prabhadevi Chowk, Prabhadevi, Mumbai 400 025, to transact the businesses as set out in the Notice of Annual General meeting dated 21st July, 2016.

The Notice of 94th Annual General meeting alongwith Attendance Slip and proxy form and the Annual Report for the financial period 2014-16 has been sent through electronic mode (e-mail) to all the shareholders whose e-mail ID's are registered with Depository Participant i.e Link Intime India (Private) Limited or with the Company.

Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 14th September, 2016 to Wednesday, 21st September, 2016 (both days inclusive) for the purpose of the Annual General Meeting.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide to the members the facility to exercise their right to vote on resolutions to be passed at the Annual General Meeting (AGM) by electronic means and the business shall be transacted through remote e-voting facility provided by Central Depository Services Limited (CDSL). Members are requested to read the instructions carefully for e-voting given in the AGM Notice and to take the note of the following:

- (a) The e-voting period commences at 9.00 a.m. on Sunday, 18th September, 2016 and ends at 5.00 p.m. on Tuesday, 20th September, 2016. Members shall not be allowed to vote electronically beyond the aforesaid period.
- (b) The cut-off date for ascertaining the members eligible to vote who are holding shares in physical form and demat form is 13th September, 2016.
- Any member who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the AGM Notice and holds shares as on the cut-off date, i.e. 13th September, 2016, may obtain the login Id and password by sending a request at evotingindia@cdsl.co.in. However, if the member(s) who have have already registered with CDSL for remote e-voting, then they can use their existing user ID and password for casting their vote. In case, members forgot their password, they may reset their password by using "forgot User Details/ Password" option available on www.evotingindia.com.
- (d) Members who wish to cast their vote through physical mode shall be provided poll-paper at the Annual General meeting. Further, members who have already voted through e-voting facility provided, shall not be allowed to vote at the Annual General meeting.
- (e) A person whose name is recorded in the Register of members or in the Register of beneficial owners as on cut off date i.e 13th September, 2016 only shall be eligible to avail the remote e-voting facility or voting through poll paper in the Annual General meeting
- (f) Member(s) who have voted electronically, may attend the Annual General meeting, but will not be allowed to vote again.
- (g) The Company has appointed Mr. V. V. Chakradeo, Practising Company Secretary as a Scrutinizer for scrutinizing e-voting and voting through poll facilities in a fair and transparent manner.

The Notice of the AGM along with the Annual Report has been posted on the Company's website viz.www.gammonindia.com and website of Central Depository Services Limited www.cdslindia.com and will also be made available for inspection at the Registered Office of the Company on all working days during business hours

In case of any query / assistance the members may either write or address to the Registrar and Transfer Agents - Link Intime India Pvt. Ltd or to Ms. Gita G. Bade Company Secretary at Gammon House, Veer Savarkar Marg, Mumbai - 400025 Email ID: gita.bade@gammonindia.com, Tel: + 91 22 6115 3000 / 6111 4000.

Any member entitled to attend and vote at the Annual General Meeting is entitled to appoint a proxy to attend and vote instead of himself and the proxy need not be a member. For Proxies to be effective, the Proxy forms should be deposited at the Registered Office of the Company not less than 48 hours before the commencement of the AGM.

> By Order of the Board of Directors For GAMMON INDIA LIMITED

Dated: 29th August, 2016 Place: Mumbai

Gita G. Bade **Company Secretary**

OF EXECUTIVE ENGINEER Public Works Division, Amalner Jalgaon.

Sd/-**Executive Engineer,** Public Works Division,

DGIPR 2016/2017/2247

Amainer

D

INDIA EMERGING COMPANIES INVESTMENT LTD

Registered Office: Unit No.101, First Floor, Matulya Centre CHSL Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai- 400013
CIN: L99999MH1995PLC085035 Telephone: 022-66069024
Email Id: jinesh.meghani@tatacapital.com Website: www.iecil.com

NOTICE OF 21st ANNUAL GENERAL MEETING. REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that:

- The Twenty First Annual General Meeting of the members of India Emerging Companies Investment Limited will be held on Monday, September 19, 2016 at 10.30 a.m. at the Conference Room, 4th Floor, Bombay House, 24 Homi Mody Street, Mumbai 400 001 to transact the business as set forth in the Notice of the Meeting dated May 3 2016
- The dispatch of Notice of AGM has been completed on August 23,
- Members holding shares either in physical form or dematerialized 3. form, as on the cut-off date September 12,2016, may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of the AGM through electronic voting system of Central Depository Services Ltd. (CDSL) from a place other than venue of the AGM (remote e-voting). All the members are informed that:
 - The business as set forth in the Notice of the AGM may be transacted through voting by electronic means;
 - The remote e-voting shall commence on September 16, 2016 (10 a.m. IST);
 - The remote e-voting shall end on September 18, 2016 (5 p.m.
 - The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is September 12, 2016;
 - E-voting by electronic mode shall not be allowed beyond 5 p.m. IST on September 18, 2016;
 - Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as of the cut-off date i.e. September 12, 2016 may obtain the login ID and password by sending a request at www.evotingindia.com. However, if a person is already registered with CDSL for e-voting then existing user ID and password can be used for casting vote;
 - Members may note: a) the remote e-voting module shall be disabled by CDSL beyond 5 p.m. IST on September 18, 2016 and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM; c) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot paper;
 - The Notice of AGM is available on the Company's website www. iecil.com and also on the CDSL's website www.evotingindia.com
 - The Results declared, alongwith the Scrutnizer's Report, will be posted immediately after the declaration of the same by the Chairman on the Company's website.
 - In case of queries regarding remote e-voting, members may please contact helpdesk.evoting@cdslindia.com or Mr. Jinesh Meghani, Company Secretary at Jinesh.meghani@tatacapital.com or Tel. No. +91 022 66069129. Members can also refer to the Frequently Asked Questions available under the 'HELP' section at www.evotingindia.com.
- The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed on September 12, 2016 for annual closing and determining the entitlement of the shareholders to the final dividend for 2016.

For India Emerging Companies Investment Ltd

Place: Mumbai Dated: August 24, 2016

Jinesh Meghani Company Secretary

17/19, Ground Floor, Dhanji Street, Mumbai arita.com; CIN, L36911MH1992PLC0 Email id: info@swarns

NOTICE is hereby given that the 24" Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Thursday, 22" September, 2016 at 10,00 A.M. at Agrasen Bhavan, 90 feet Road, Carodiya Nagar, Chatkopar (East), Mumbai-400077 to transact the Ordinary and Special businesses as set out in the Notice of AGM a copy of which is being sent to the elf Members of the Company by permitted mode under the provisions of the Companies Act, 2013 and rules framed thereunder and dispatch of the same has been completed on

Act, 2013 and rules framed thereunder and dispatch of the same flag been completed of 30° August. 2016.

Pursuant to the Provision of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Regulations. Requirements) Regulations, 2015, the Company is providing a facility to the Members for exercising their right to vote on the Items of business set out in the said Notice by remote e-voting system through platform provided by Central Depository Services (India) Limited (CDSL). The details pursuant to the Rules are given here under:

1) Date and time of commencement of remote e-voting. Monday, September 19, 2016 (9.00 a.m. IST).

णजे

नीत

र्वक

असे

गंनी ाची

ੀਚ

लट

न्वा

जा

गगे

ारी

शी

ये

ही

त

T

Date and time of end of remote e-voting: Wednesday, September, 21, 2016 (5.00 p.m.

The Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut- off date which is Thursday, September 15, 2016, may cast their vote 3)

form, as on the cut- off date which is Thursday, september 10, 2010, heap cost their voice electronically.

The remote e-Voting by electronic mode shall not be allowed beyond 5.00 p.m. IST on Wednesday, 21st September, 2016.

The Members would be able to cast their votes at the meeting through ballot paper if they have got availed the remote e-voting facility. If the vote is cast through remote e-voting facility then the members would not be permitted to exercise their voting right

voting facility then the members would not be permitted to exercise their voting right at the general meeting. The Members may participate in the general meeting even after exercising their right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting in the general meeting. The Notice of the 24" AGM along with the procedure of remote e-voting has been sent to all Members by prescribed mode and the same is also available on the website of the Company i.e., www.swarnsarita.com and Central Depository Service Limited at https://www.cdslindia.com

Any person who have acquired shares and become member of the Company after the dispatch of Notice may obtain the login ID and password from person mentioned in point no 10(b) hereunder.

point no 10(b) hereunder.

10 For any queries / grievances, in relation to e-volling Members may contact the following:

(a) E-votling Helpdesk: Central Depository Services (India) Limited
Email: helpdesk.evotling@cdslindia.com; Phone: 18002005533

(b) Mr. Shasi Kumar Menon, Sharex Dynamic (India) Pvt. Ltd.

(b) Mr. Shasi Kumar Menon, Sharex Dynamic (India) Pvl. Ltd.
Email: - evotling@sharexindia.com, Phone: 022-28516338

NOTICE pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 is also given that the Register of Members & Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, 15" September, 2016 to Thursday, 22" September, 2016 (Both days inclusive) for the purpose of 24th Annual General Meeting of the Company.

For Swarpsarita Gems L Imited.

For Swarnsarita Gems Limited Mahendra M. Chordia ing Director (DIN: 00175686)

जय कॉर्प लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ए-३, एमआयडांसी इंडस्ट्रिअल एरिया, नांदेड-४३१६०३, महाराष्ट्र. सीकारण्यः, LTT20MH1985PLC038500 वेषसाईटः www.jaicorpindia.com, गुंतवणूकदार्शसाची इ-नेकः cs2@jaicorpindia.com कोकः (०२२) २५५५ ५३०० - वेषसाः (०२२) २२८७ ५१९७

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, नोंदवह्या समाप्ती आणि दूरस्थ ई-मतदानाची सूचना

ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, ३१व्या एजीएमच्या सूचनेत नमूद केठेठे सामान्य व विशेष कामकाज करण्यासाठी कंपनीच्या सदस्यांची ३१वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') बुधवार, दिनांक २१ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ११.०० बाजता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात होईल.

३१व्या एजीएमची सूचना आणि २०१५–१६ चा वार्षिक अहवाल कंग्रनीच्या वेबसाईटवर (http://www.jaicorpindia.com/) येथे उपलब्ध आहे आणि ज्यांचा ई–मेलचा पत्ता उपलब्ध आहे अशा सर्व सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यात आले आहेत आणि ज्यांचा ई-मेलचा पत्ता उपलब्ध नाही अशा सर्व सदस्यांना छापील स्वरूपात पाठविण्यात आले आहेत.

आल आहत आणि प्याच क्याचा वा प्रशासन पार प्रशासन क्याचित्र के साह किया के प्रशासन क्याचित्र के काहे. कंपचनीन एजीएमची सूचना आणि वार्षिक अहंदाल पार्ठिक्याचे काम पूर्ण के के आहे. ह्याद्वारे सूचना देखात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ मधील कलम ९१ अन्बये कंपनीची सभासद नौंदणी आणि भाग हस्तांतरण नौंदवही गुकवार दिनांक १५ सप्टेंबर २०१६ पासून बुधवार दिनांक २१ सप्टेंबर २०१६ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील. सदर सभेत प्रेफरन्स आणि इंक्विटी लाभाश घोषित करण्यात आल्यास तो बुधवार दिनांक १४ सप्टेंबर २०१६ रोजी कामकाजाच्या अखेरीस ज्यांची नावे सभासद नोंदणीच्या नोंदवहीवर असतील अशा सदस्यांना

कंपनी कायदा. २०१३ मधील करूम १०८ अन्वये, कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २०, सुधारित आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड (सेबी) (लिस्टिंगू ऑब्लिगेशन्स अँड डिस्प्लोजर रिक्वायरमेंटर) अधिनियम 2015 मधील नियम ४४ (१) अन्वये, कंपनीने भौतिक आणि डि मटेरिअलाईज्ड अशा सर्व संभासदांसाठी दूरस्थ आधार्यक्य 2013न्याराज्यकर () ज्यान ज्यान प्रकार कार्या है स्वरुपाना अधिक सूचना देण्यात येत आहे कीः (१) ते एजीएममध्ये हेर्मण्या सर्वे कामकाजांसाठी कार्यी कॉप्प्युटरशंअर प्रायक्टेट लिमिटेड ('कार्यी'), कंपनीचे रणिस्ट्रार व समपाण हस्तांतरण एजन्ट यांनी त्यांचे पोर्टल https://evoting.karvy.ला द्वारा देऊ केलेल्या दूरस्थ ई-मतदान सुविधेदारे व्याचि मतदान करू शकरात. वार्षिक अहवालासोबत ई-मतदानाची पद्धतीची तपशिकवार माहिती/सूचना पाठविण्यात आल्या आहेत, (२) दूरस्थ ई-मतदानाला शुक्रवार दिनांक १६ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी १०.०० वाजता सुरुवात होईल, (३) दूरस्थ ई-मतदान मंगळवार दिनांक २० सप्टेंबर २०१६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता बंद होईल. ह्या तारक्षेनंतर व वेळेनंतर दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मदतान करता येणार नाही. (४) इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्रारे दूरस्थ ई-मतदानाची पात्रता निश्वित करण्यासाठी अंतिम मुदतीची तारीख बुधवार, दिनांक १४ सप्टेंबर २०१६ ही आहे, (५) एजीएमची सूचना पाठविण्यात आल्यानंतर समभाग विकत घेणाऱ्या आणि कंपनीचे सदस्य होणाऱ्या व्यक्ती कार्बीचे मिस. सी शोभा आनंद यांच्याकडे ई-मेल पाठवून किंवा '७' मध्ये देण्यात आलेल्या पत्यावर पत्र पाठवून लॉगइन आयडी आणि पासवर्ड मिळवू शक्तील. (६) वंपनीच्या वेबसाईटवर http://www.jaicorpindia.com/investor/annualreports.html; http://www.jaicorpindia.com/investor/announcements.html येथे आणि कार्वी यांच्या वेबसाईटवर https://evoting.karvy.com, येथे एजीएमची सूचना प्रकाशित करण्यात आली आहे. (७) ई-मतदानासंबंधी कोणत्याही चौकशीसाठी सदस्य कार्वी यांच्या वेबसाईटवरील 'हेल्य व एफएक्यू' 'पाग पहावा. कार्की तक्षार असल्यास त्यांनी मिस. सी शोभा आनंद , असिस्टंट जनरल मॅनेजर, कार्वी कॉम्प्युटरशेअर प्रायव्हेट लिमिटेड, युनिटः जय कॉर्प लिमिटेड, कार्वी सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गचीबॉवली, फायनानशीयल डिस्ट्रीक्ट, नानकरामगुडा, हैंद्राबाद -

त्याला त्याचे मतदान करण्यासाठी मतपत्रिका देण्यात येईल. दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्याच्या/तिच्या मतदानाचा अधिकार बजावल्यानंतर देखील एखादा सदस्य एजीएममध्ये सहमागी होक शकतो परंतु त्याला एजीएममध्ये मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

अंतिम मुदतीच्या तारखेला ज्या व्यक्तीचे नाव समासद् नोंदणीच्या नोंदवहीवर किंवा डिपॉझिटरीज यांचेपाशी असलेल्या लाभधारक मालकांच्या नोंदवहीवर असेल अशाच व्यक्तींना फक्त दूरस्थ ई-मतदानाची त्याचप्रमाणे एजीएममध्ये मतदान

सही/-

प्रमान इडिया लिमिटेड

सीआयएन : L74999MH1922PLC000997

नोंदणीकृत कार्यालय : गॅमॉन हाऊस, वीर सावरकर मार्ग, GAMMON

प्रभादेवी, मुंबई - ४०००२५. दूर. क्र. : ९१-२२-६११५ ३०००, फॅक्स क्र. : ९१-२२-२४३० ०२२१.

ई-मेल : investors@gammonindia.com वेबसाइट : www.gammonindia.com

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, गॅमॉन इंडिया लिमिटेडची ९४ वी वार्षिक सर्वसाधारण समा (एजीएम) बुधवार, दि. २१ सप्टेंबर, २०१६ रोजी दु. ३.३० वाजता टेक्सटाइल्स कमिटी, पी. बालू रोड, प्रभादेवी चौक, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५ येथे वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना दि. २१ जुलै, २०१६ मध्ये विहित केलेल्या विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे.

ज्या भागधारकांनी आपले ई-मेल आयडीज् डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स अर्थात लिंक इनटाइम इंडिया (प्रायव्हेट) लिमिटेडकडे किंवा कंपनीकडे नोंदवलेले असतील अशा सर्व भागधारकांना उपस्थिती पत्र व प्रतिनिधी फॉर्म तसेच वित्तीय वर्ष २०१४-१६ करिताचा वार्षिक अहवाल यांसमवेत ९४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (ई-मेल) पाठवण्यात आली आहे.

कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ अंतर्गत व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४२ अंतर्गत अशीही सूचना देण्यात येत आहे की. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स बुधवार, दि. १४ सप्टेंबर, २०१६ पासून बुधवार, दि. २१ सप्टेंबर, २०१६ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहतील.

कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ च्या तरतुदी सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियम ४४ अंतर्गत, वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे मत देण्याची सुविधा कंपनी आपल्या सभासदांना देऊ करीत आहे व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल)द्वारे पुरविण्यात आलेल्या परोक्ष ई-मतदान सुविधेच्या माध्यमातून विषयांवर विचारविनिमय करण्यात येईल. सभासदांनी एजीएम सूचनेमध्ये दिलेले ई-मतदानाकरिताचे निर्देश काळजीपूर्वक वाचावेत व खालील बाबींची नोंद घ्यावी :

ए) ई-मतदानाचा कालावधी रविवार, दि. १८ सप्टेंबर, २०१६ रोजी स. ९.०० वाजता सुरू होईल व मंगळवार, दि. २० सप्टेंबर, २०१६ रोजी सायं. ५.०० वाजता संपेल. सदर कालावधीच्या नंतर सभासदांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मत देता येणार नाही.

बी) प्रत्यक्ष स्वरूपात व डीमॅट स्वरूपात भागधारक असलेल्या सभासदांकरिता मतदानाच्य अर्हतेच्या निश्चितीची निर्धारित अंतिम तारीख १३ सप्टेंबर, २०१६ अशी आहे

सी) एजीएम सूचनेच्या पाठवणीपश्चात एखाद्या सभासदाने कंपनीचे शेअर्स प्राप्त केलेले असतील व कंपनीचा सभासद बनत असल्यास व निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. १३ २०१६ रोजी भागधारक असल्यास, सदर सभासदास evotingindia@cdsl.co.in वर विनंती पाठवून लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करता येऊ शकेल. तथापि, सीडीएसएलकडे परोक्ष ई-मतदानाकरिता यापूर्वीच नोंदणीकृत असलेले सभासद मत देण्यासाठी त्यांचा विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरू शकतील. सभासदाने त्यांचा पासवर्ड विसरला असल्यास ते www.evotingindia.com वर उपलब्ध forgot User Details/Password पूर्यायाचा वापर करून पासवर्ड पुन्हा तयार करू शकतील.

डी) जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपात आपले मत देऊ इच्छित असतील त्यांना वार्षिक सर्वसाध-ारण सभेत मतपत्रिका पुरविण्यात येईल. पुढे, ज्या सभासदांनी त्यांना पुरविण्यात आलेल्या ई-मतदान सुविधेद्वारे मत दिलेले असेल त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्हा मत

देण्याची परवानगी नसेल.

दिनांक: २९ ऑगस्ट, २०१६

ठिकाण : मुंबई

ई) निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. १३ सप्टेंबर, २०१६ रोजीनुसार ज्या व्यक्तीचे नाव सभासदांचे रजिस्टर वा लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंद असेल त्यांनाच केवळ परोक्ष ई-मतदान सुविधा किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतपत्रिकेद्वारे मतदानाची सविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

एफ) ज्या सभासदांनी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मत दिलेले असेल त्यांना वार्षिक सर्वसाधारण

सभेत उपस्थित राहता येईल, परंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही.

जी) ई-मतदान तसेच मतपत्रिकेद्वारे मतदान सुविधा निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून कंपनीने श्री. व्ही.व्ही. चक्रदेव, कार्यरत कंपनी सचिव यांची नेमणूक केली आहे.

वार्षिक अहवालासमवेत एजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट www.gammonindia.com वर तसेच सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडची वेबसाइट www.cdslindia.com वर उपलब्धं असेल तसेच परीक्षणार्थ ती कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सर्व कार्यदिवशी कामकाजाच्या वेळेतही उपलब्ध असेल.

कोणत्याही प्रकारची चौकशी/सहाय्याकरिता सभासदांनी रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट्स लिंक इनटाइम इंडिया प्रा. लि. किंवा कु. गीता जी. बडे, कंपनी सचिव, गॅमॉन हाऊस, वीर सावरकर मार्ग, मुंबई - ४०० ०२५, ई-मेल आयडी : gita.bade@gammonindia.com, दूर + ९१ २२६११५ ३०००/६१११ ४००० येथे लिहाने किंना संपर्क साधावा.

वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहून मत देण्यास पात्र असलेला कोणताही संभासद त्याच्याऐवजी उपस्थित राहुन मत देण्याकरिता प्रतिनिधी नियुक्त करू शकतो व सदर प्रतिनिधी हा सभासद असण्याची आवश्यकता नाही. सदर प्रतिनिधी उपयुक्त ठरण्यासाठी प्रतिनिधी प्रारूप कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात एजीएम सुरू होण्याच्या किमान ४८ तास अगोदरपर्वंत पोहोचणे आवश्यक आहे.

संचालक मंडळाच्या आवेशाद्वारे गॅमॉन इंडिया लिमिटेडकरिता

> सही/-गीता जी. बडे कंपनी सचिव

दिनांक : २९/०८/२०१६ ठिकाण : मुंबई

संचालक मंडळाच्या आदेशाने करिता जय कॉर्ष लिमिटेड